



Khadki Education Society's

**TIKARAM JAGANNATH COLLEGE**

Arts Commerce Science

## जागर जाणिवांचा अभियान

महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या सूचनानुसार जागर जाणिवांचा अभियान महाविद्यालयात यशस्वीपणे राबविण्यात येतो. त्यामध्ये खालील कृतिकार्यक्रम घेण्यात येतात.

### कृतिकार्यक्रम १ - सर्वेक्षण:

महाविद्यालयातील विद्यार्थीनीची सभा घेऊन छेडछाड कोणत्या प्रकारे होऊ शकते या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली .महाविद्यालयात मुक्त वातावरणात शिक्षण घेणे हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क असून हे शिक्षण घेत असताना कोणत्याही विद्यार्थीनीला छेडछाडीस तोंड द्यावे लागत असेल तर त्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थीनीना सतर्क करण्यात आले.महाविद्यालयात कोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भात प्रश्नावली भरून घेण्यात आली.

### कृतिकार्यक्रम २ - अभ्यागत व्याख्याने:

- 1) विद्यार्थीनीचे आहार ,आरोग्य व व्यायाम या विषयावर २७ सप्टेंबर २०१३ रोजी डॉ. एस . व्ही. डांगे यांनी विद्यार्थीनीना सखोल मार्गदर्शन केले
- 2) २७ सप्टेंबर २०१३ रोजी अॅड मधुगीता सुखात्मे यांनी छेडछाड प्रकरणातील कायदेशीर बाबी विद्यार्थीनीना उलगडून दिल्या
- 3) १ ऑक्टोबर २०१४ रोजी मनीषा झेंडे (DYSP,CID PUNE UNIT) यांनी स्त्री सुरक्षितता व कायदे याचे महत्व विद्यार्थीनीना करून दिले
- ४) छेडछाड प्रकरणाच्या संदर्भात विद्यार्थीनीना कोणाची मदत घ्यावी, कोणाकडे तक्रार करावी, व छेडछाड होत आहे असे निदर्शनास आल्यास कोणत्या प्रकारे प्रतिकार करावा यासाठी

मार्गदर्शन व्हावे यासाठी **पोलीस इन्स्पेक्टर प्रतिमा जोशी (क्राइम ब्रंच पुणे)** यांचे व्याख्यान दि १/८/१५ रोजी आयोजित करण्यात आले होते.

५ )लोकायत /अभिव्यक्ती ग्रुप पुणेच्या तृप्ती जोशी व त्यांच्या सहकार्यांनी चित्रफितीद्वारे **Gender Discrimination**या विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

### **कृतिकार्यक्रम ३ - पुस्तक प्रदर्शन:**

दि १/८/१५ रोजी लोकायत /अभिव्यक्ती ग्रुप पुणे यांच्यातर्फे महिला सबलीकरण विषयास अनुरूप विविध पुस्तकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले केले होते .

### **कृतिकार्यक्रम ४ - निबंध स्पर्धा:**

दरवर्षी विविध विषयांवर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. डिसेम्बर २०१४ मध्ये आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थीनीना सजग करण्याच्या हेतूने व मुलींची मते आजमावून पाहण्याच्या दृष्टीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली .संबंधित विषयाच्या निबंधातून विद्यार्थीनिनी वेगवेगळी मते मांडली .

### **कृतिकार्यक्रम ५ घोषवाक्ये:**

समाजाचा ५० टक्के भाग हा महिला व मुलीनी व्यापलेला आहे .दुर्दैवाने हा घटक समाजामध्ये समानता व समान अधिकारांपासून वंचित आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेची भावना व विद्यार्थीनीना छेडछाड विषयी जाणीव व्हावी म्हणून घोषवाक्य तयार करून घेण्यात आली.

### **कृतिकार्यक्रम ६ - पोस्टर प्रदर्शन:**

१० डिसेंबर - १४ रोजी "महिला सबलीकरण" या विषयावरील भिंतीपत्रकांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. एस. के. जैन, खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. प्रकाश पाटील, एन. जी. ओ. मा सचिन देव व सुलभा क्षीरसागर यांनी केले.सदर प्रदर्शनासाठी खडकी परिसरातील विविध शाळा व कॉलेजमधील विद्यार्थीनिनी भेट दिली .

## कृतिकार्यक्रम ७ - पत्रक वाटप:

महिला सबलीकरण या संदर्भात जनजागृतीपर पत्रक तयार करून त्याचे वाटप १० डिसे - १४ रोजीच्या रॅलीमध्ये खडकी परिसरामध्ये वाटण्यात आले.

## कृतिकार्यक्रम ८ - रॅली:

जागर जाणिवांचा उपक्रम महाविद्यालयापुरता मर्यादित न ठेवता ज्या समाजाचे आपण घटक आहोत त्यांच्यामध्ये जावून त्याचे स्वरूप विस्तृत करण्यात येते दरवर्षी खडकी परिसरामध्ये जनजागृती रॅली काढण्यात येते.या फेरीमध्ये स्त्री सुरक्षितता ,स्त्री भ्रूणहत्या या विषयावर जागृती केली जाते.

कृतिकार्यक्रम ९ - सर्वेक्षण: ११ ते १५ डिसे.-१४ या कालावधीत स्त्रियांचे आरोग्य ,संगणक साक्षरता या विषयासंबंधी खडकी परिसरातील महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

कृतिकार्यक्रम १० - आंतरमहाविद्यालयीन चर्चासत्र: १७ जाने १५ रोजी “महिलांची सुरक्षितता“ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन चर्चासत्र आयोजित करण्यात आले .

- १) प्रथम सत्रात पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांनी महिला सुरक्षितता व पोलिसांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले .
- २) दुसऱ्या सत्रामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी मोना सेल्डोन यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले
- ३) तिसऱ्या सत्रामध्ये वंदना घोडेकर यांनी “ स्त्री सुरक्षिततेमधील माध्यमांची भूमिका “ स्पष्ट केली .

प्रा.शुभांगी पाटील (समन्वयक)

Photos:



Intercollegiate Essay Competition Certificate distribution



Hon Prakash Mutyal \_Intercollegiate Women Security Seminar



Intercollegiate Seminar-Women Security



Intercollegiate "Women Security" Seminar Inaguration



Jagar \_PosterExbition\_Women\_Empowerment



Womens\_Empowerment -Poster Exhibition





Jagar Poster Exhibition



Jagar Rally 2013-2014



Jagar Rally 2014-2015 Women Empowerment



Jagar Rally 2015-2016 Women Empowerment



Jagar Rally 2015-2016 Women Empowerment



**Lecture on Gender Equality By Trupti Joshi, Lokayat Group**



**Lecture on Women Security by Manisha Zende**



**Lecture on Women Security by PSI Pratima Joshi**